

शैक्षणिक वर्ष २०१९-२० :
अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयांमध्ये
नवीन विद्याशाखांना मान्यता देणेबाबत.

महाराष्ट्र शासन
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
शासन आदेश क्रमांक : मान्यता २०१९/(१३५/१९)/मशि-४
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२
दिनांक : १५ जून, २०१९

संदर्भ : शासन निर्णय क्र. एनजीसी-२०१७/(२०८/१७)/मशि-४, दि. १३.०९.२०१७.

शासन आदेश

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ अणि संदर्भाधीन शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार राज्यातील अकृषि विद्यापीठांनी शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी नवीन विद्याशाखांचे प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे सादर केले आहेत. सदर प्रस्तावांची संदर्भाधीन शासन निर्णयान्वये विहित केलेल्या निकषांनुसार छाननी करण्यात आली. विद्यापीठांच्या शिफारशीच्या अनुषंगाने शासन स्तरावर केलेली छाननीनुसार पात्र ठरलेल्या प्रस्तावांना महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (४) (घ) तसेच त्या खालील परंतुकान्वये शासनास प्राप्त अधिकारानुसार अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयात पुढील विवरणात नमूद केल्यानुसार नवीन विद्याशाखांना खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून कायम विना अनुदान तत्वावर मंजूरी देण्यात येत आहे.

| अ.क्र. | क्रमांक | संस्थेचे/महाविद्यालयाचे नाव | प्रस्तावित नवीन विद्याशाखा |
|--------|---------|---|------------------------------------|
| १ | २ | ३ | ४ |
| | | मुंबई विद्यापीठ, मुंबई | |
| १ | १ | बॉम्बे सबअर्बन आर्ट अँड क्राफ्ट एज्युकेशन सोसायटीचे शीला रहेजा स्कुल ऑफ बिजनेस मॅनेजमेंट अँड रिसर्च एज्युकेशनल कॉम्पेक्स, खेर नगर, छत्रपती शिवाजी मैदाना समोर, बांद्रा (पू.), मुंबई-४०० ०५१ | बी.एम.एम.(०-६०) बी.एम.एस.(०-६०) |
| २ | २ | झगडू सिंग चॅरिटेबल ट्रस्टचे ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स ठाकूर हाउस, कांदीवली (पू.) मुंबई-४०० ०६७ | बी.एम.एस.(०-६०) |
| ३ | ३ | सह्याद्री शिक्षण संस्थेचे कला महाविद्यालय, सावर्डे, ता. चिपळून जि. रत्नागिरी | बी. कॉम. (०-१२०) |
| ४ | ४ | खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय, खारेपाटण, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग | बी.एस्सी (०-१२०) |
| ५ | ५ | गिरीवासी सेवा मंडळ कल्याणचे मुरलीधर नानाजी मोहिते गुरुजी कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड बी.एम.एस. खोडाळा जोगलवाडी, ता. मोखाडा, जि. पालघर ४०१ ६०१ | बी.एस्सी (०-१२०) |

| अ.क्र. | क्रमांक | संस्थेचे/महाविद्यालयाचे नाव | प्रस्तावित नवीन विद्याशाखा |
|--|---------|---|---|
| १ | २ | ३ | ४ |
| सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे | | | |
| ६ | १ | महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कर्मवीर भाऊसाहेब हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, निमगांव, ता. मालेगांव, जि. नाशिक | वाणिज्य व व्यवस्थापन-बी.कॉम विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एस्सी. |
| ७ | २ | कमला एज्युकेशन सोसायटी प्रतिभा कालेज ऑफ कॉमर्स अँड कम्प्युटर स्टडीज, पत्ता-ब्लॉक नं.३, प्लॉट नं.३, एम.आय डी.सी. मुंबई पुणे रोड चिंचवड, ता. पिंपरी चिंचवड (महानगर पालिका हद्द) जि.पुणे पिनकोड-४११०१९ | मानवविज्ञान- बी.ए. |
| शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर | | | |
| ८ | १ | श्री. शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळ संचलित श्री. विजयसिंह यादव कला व विज्ञान महाविद्यालय, पेट वडगांव, जि. कोल्हापूर | वाणिज्य (बी.कॉम. भाग-१) |
| ९ | २ | श्री. मुधाईदेवी शिक्षण संस्था संचलित प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर, ता. कोरेगांव, जि. सातारा | विज्ञान (बी.एस्सी. भाग-१) |
| पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर | | | |
| १० | १ | श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठाणचे लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालय, वडाळा, ता. उ. सोलापूर, जि. सोलापूर | कॉमर्स- बी.कॉम. |
| ११ | २ | श्री. विद्या विकास मंडळाचे श्री. संत दामाजी विज्ञान महाविद्यालय, मंगळवेढा | विज्ञान बी.एस्सी. |
| डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद | | | |
| १२ | १ | महिको रिसर्च फाऊंडेशन ट्रस्टे बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना. | वाणिज्य (बी.कॉम.) |
| १३ | २ | तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय, उस्मानाबाद. | वाणिज्य (बी.कॉम.) |
| कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव | | | |
| १४ | १ | पंकज शैक्षणिक आणि समाजिक संस्था संचलित पंकज कला महाविद्यालय, चोपडा बोरोले नगर न.२, यावल रोड, चोपडा, ता.चोपडा, जि. जळगाव | विज्ञान - बी.एस.सी (इंग्रजी, संगणकशास्त्र, गणीत, प्राणी शास्त्र, वनस्पति शास्त्र, भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र, मराठी, इलेक्ट्रॉनिक्स, भूगोल) |
| १५ | २ | विशाल शिक्षण प्रसारक मंडळाचे विशाल कॉलेज धुळे नागपुर सुरत बायपास एस आर पी कॅम्प जवळ महिंदळे धुळे ता.धुळे जि. धुळे | वाणिज्य व व्यवस्थापन - बी.सी.ए. वाणिज्य व व्यवस्थापन - बी.कॉम. |

| अ.क्र. | क्रमांक | संस्थेचे/महाविद्यालयाचे नाव | प्रस्तावित नवीन विद्याशाखा |
|---|---------|---|---|
| १ | २ | ३ | ४ |
| एस.एन.डी.टी महिला विद्यापीठ, मुंबई | | | |
| १६ | १ | जनसेवा समिती संचालित, श्री. एम.डी शहा महिला कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स भैलालभाई पटेल रोड, मालाड (प) मुंबई ४०० ०६४ जिल्हा : मुंबई | विद्याशाखा बी.कॉम अकाउंटन्सी अँड फायनान्स |
| १७ | २ | शहीद शिक्षण प्रसारक मंडळ शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय, पो.तितवे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर -४१६ २०८ जिल्हा :कोल्हापूर | विद्याशाखा बी.एस्सी |
| १८ | ३ | शिवम महिला शिक्षण प्रसारक मंडळ, बॅ. जालना कॉलेज ऑफ होम सायन्स मंथा रोड, जालना -४३१ २०३ जिल्हा :जालना | विद्याशाखा बी. डिझाईन |
| १९ | ४ | श्री मोहटादेवी शिक्षण संस्था, प्रगती महाविद्यालय, पो. सावखेड, ता. सिल्लोड, जि.औरंगाबाद जिल्हा :औरंगाबाद | विद्याशाखा बी. डिझाईन |
| २० | ५ | सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी, मनिबेन नानावटी वुमेन्स कॉलेज, वल्लभभाई रोड, विले पार्ले (प) मुंबई -४०० ०५६ जिल्हा :औरंगाबाद | विद्याशाखा बी. डिझाईन, फॅशन डिझाईन |
| २१ | ६ | महर्षी कर्वे शिक्षण संस्था, स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, सॉफ्ट कॅम्पस, कर्वे नगर , पुणे -४११ ०५२ जिल्हा :औरंगाबाद | विद्याशाखा एम. डिझाईन |
| २२ | ७ | शिवम महिला शिक्षण प्रसारक मंडळ, बॅ. जालना कॉलेज ऑफ होम सायन्स मंथा रोड, जालना- ४३१ २०३ जिल्हा :जालना | विद्याशाखा बी. एस्सी आयटी |
| २३ | ८ | महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, के. बी. जोशी इस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बीसीए कॉलेज, क्युमीन्स इंजिनियरिंग कॉलेज कॅम्पस, कर्वे नगर, पुणे -४११ ०५२ जि:पुणे | विद्याशाखा बी. एस्सी आयटी |
| २४ | ९ | शहीद शिक्षण प्रसारक मंडळ, शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय, पो. तितवे, ता. राधानगरी , जि.कोल्हापूर -४१६ २०८ जिल्हा :कोल्हापूर | विद्याशाखा बी. एस्सी आयटी |
| संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती | | | |
| २५ | १ | मुंगसाजी महाराज महाविद्यालय, दारव्हा, ता. दारव्हा, जि. यवतमाळ (४१३) | बी.कॉम, भाग-१ (इंग्रजी मा.) |

| अ.क्र. | क्रमांक | संस्थेचे/महाविद्यालयाचे नाव | प्रस्तावित नवीन विद्याशाखा |
|-------------------------------------|---------|--|--|
| १ | २ | ३ | ४ |
| नागपूर विद्यापीठ | | | |
| २६ | १ | श्रीराम ग्रामविकास शिक्षण संस्थेचे श्रीमती राजकमल बाबुराव तिडके कला, वाणिज्य महाविद्यालय, मौदा, तालुका - मौदा, जिल्हा - नागपूर, पिनकोड-४४११०४ | विज्ञान व तंत्रज्ञान-बॅचलर ऑफ सायन्स-२ अनिवार्य भाषा व ५ ऐच्छिक विषयासह विद्यार्थी संख्या:१२० |
| गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली | | | |
| २७ | १ | नूतन शिक्षण प्रसारक मंडळाचे आदर्श कला वाणिज्य महाविद्यालय, देसाईगंज (वडसा) | विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एस्सी. |

२. अटी व शर्ती :-

१. अस्तित्वात असलेल्या ज्या महाविद्यालयात नवीन विद्याशाखा मंजूर करण्यात आलेल्या आहेत, त्या महाविद्यालयाने त्यांच्या विभागीय सहसंचालकांकडे ते भविष्यात कोणत्याही परिस्थितीत अनुदानाची मागणी करणार नाहीत असे हमीपत्र रु. १००/- च्या नॉन ज्युडीशियल स्टॅम्प पेपरवर सादर करावे.
 २. महाविद्यालयाने हमीपत्र सादर केल्याशिवाय किंवा तसे विभागीय सहसंचालकांचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय संबंधित विद्यापीठाने संलग्नतेची प्रक्रिया सुरु करू नये.
 ३. महाविद्यालयांनी, संबंधित विद्यापीठाने विहित केलेल्या निकषांनुसार व विद्यापीठ अनुदान आयोगाने विहित केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अध्यापक / कर्मचारी वर्ग नेमणे आवश्यक असून, इतर सर्व आवश्यक पायाभूत सोयी उपलब्ध कराव्यात व त्याची खात्री विभागीय सहसंचालकांनी ३० ऑगस्ट पर्यंत करावी आणि तदनंतरच उपरोक्त अट क्र. २ मधील प्रमाणपत्र विद्यापीठास द्यावे.
 ४. महाविद्यालयाने कोणत्याही परिस्थितीत मंजूर प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देऊ नयेत.
 ५. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (अॅफिलिएशन ऑफ कॉलेजस बाय युनिव्हर्सिटीज) रेग्युलेशन २००९ मध्ये महाविद्यालयांना संलग्नीकरण देण्याबाबत विहित निकषांची पूर्तता केल्याशिवाय संबंधित महाविद्यालयांना संलग्नीकरण देण्याची कार्यवाही विद्यापीठाने करू नये.
 ६. संबंधित विद्यापीठांनी, वरील विवरणपत्रातील महाविद्यालयांनी प्रकरणपरत्वे नॅक मुल्यांकन/ पुनर्मुल्यांकन करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा.
३. विद्यापीठांनी संलग्नीकरण देण्याबाबत आवश्यक असलेली पुढील कार्यवाही करण्यापूर्वी शासन मान्यता आदेशांचे अवलोकन केल्याशिवाय व विभागीय सहसंचालकांचे अट क्रमांक २ मधील प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय संलग्नता देण्याची प्रक्रिया सुरु करू नये. विद्यापीठांनी संलग्नतेबाबतचा पूर्तता अहवाल संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे व संबंधित विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण यांना पाठवावा.
४. संबंधित विद्यापीठांनी व विभागीय सहसंचालकांनी मंजूर करण्यात आलेल्या विद्याशाखांचा नियतकालिक आढावा घेऊन सदर विद्याशाखांमध्ये मंजूर विद्यार्थी संख्येच्या ५०% किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थी दिसून आल्यास सदर विद्याशाखांची मान्यता रद्द समजून तसे शासन व विद्यापीठाच्या माहितीने

विभागीय सहसंचालकांनी आदेश काढावेत. मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ, नागपूर येथे दाखल झालेल्या याचिका क्रमांक २४४६/२०१३ व २४४८/२०१३ मध्ये उपस्थित केलेल्या बाबी विचारात घेता या अटी संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याची जबाबदारी संबंधित विद्यापीठ व विभागीय सहसंचालक यांची राहिल.

सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०१९०६१५१२१६५६४३०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(द.व.खारके)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) कुलसचिव, सर्व अकृषी विद्यापीठे, महाराष्ट्र राज्य.
- २) संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ३) सर्व विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य.
- ४) संबंधित संस्था, (विद्यापीठामार्फत)
- ५) निवड नस्ती (मशि-४).